

सन २०१९-२० या शैक्षणिक वर्षामध्ये अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाच्या नामांकित निवासी शाळांमध्ये शिक्षण देण्याकरिता संस्था/शाळांची निवड करण्याबाबत.

अपर आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक.

महाराष्ट्र शासन

आदिवासी विकास विभाग

शासन निर्णय क्रमांक: नानिशा-२०१८/प्र.क्र.२५६/का.१२

हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा रोड

मंत्रालय, मुंबई-४०००३२.

दिनांक : ३० जुलै, २०१९.

**वाचा :**

- १) आदिवासी विकास विभाग, शासन निर्णय, क्र.शाआशा-२००८/प्र.क्र.८१/का.१३, दि.२८.०८.२००९
- २) आदिवासी विकास विभाग, शासन निर्णय, क्र.नानिशा-२०१५/प्र.क्र.३८७/का-१२, दि.२७.०६.२०१६.
- ३) आदिवासी विकास विभाग, शासन निर्णय, क्र नानिशा-२०१६/प्र.क्र.२८०/का.१२, दि.२९.०५.२०१७.
- ४) आदिवासी विकास विभाग, शासन निर्णय क्रमांक :- नानिशा-२०१८/प्र.क्र.२१/का.१२, दि.१८.०५.२०१८.
- ५) आदिवासी विकास विभाग, शासन शुद्धिपत्रक क्रमांक :- नानिशा-२०१८/प्र.क्र.२१/का.१२, दि.९.०६.२०१८.
- ६) आदिवासी विकास विभाग, शासन पत्रे क्र.नानिशा-२०१८/प्र.क्र.२५६/का-१२, दि.०१.०४.२०१९ व दि. १०.०५.२०१९ अन्वये निर्गमित सचिव स्तरीय समितीच्या बैठकांची इतिवृत्ते.

**प्रस्तावना :**

अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना शहरातील इंग्रजी माध्यमाच्या नामांकित निवासी शाळांमध्ये शिक्षण देण्याबाबतची योजना संदर्भ क्र. १ येथील दि.२८.०८.२००९ रोजीच्या शासन निर्णयान्वये राज्यात राबविण्यात येत आहे. सदर योजना अंमलबजावणीमध्ये सुसूत्रता आणण्याकरिता शाळेमध्ये उपलब्ध शैक्षणिक व निवासी सोयी सुविधा आणि त्याच्या दर्जानुसार गुणांकन निश्चित करून प्राप्त गुणांकनानुसार शाळांची निवड करणे व शाळांना द्यावयाचे शुल्क निर्धारित करण्याकरिता संदर्भ क्र. २ येथील दि.२७.०६.२०१६ रोजीच्या शासन निर्णयानुसार धोरण ठरविण्यात आलेले आहे. तसेच सदर योजनेतर्गत निवड करण्यात आलेल्या नामांकित शाळांमध्ये शिक्षण घेत असलेल्या इतर विद्यार्थ्यांसमवेत योजनेतर्गत प्रवेशित अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती अधिक चांगली होण्याच्या सन २०१७-१८ या शैक्षणिक वर्षापासून दृष्टीने इयत्ता १ ली व इयत्ता २ री या सुरुवातीच्या टप्प्यामध्येच प्रवेश देण्याबाबत संदर्भ क्र. ३ येथील दि.२९.०५.२०१७ रोजीच्या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आलेली आहे. तसेच शाळेमध्ये उपलब्ध शैक्षणिक व निवासी सोयी सुविधा आणि त्याच्या दर्जानुसार गुणांकन निश्चित करून प्राप्त गुणांकनानुसार शाळांची निवड करणे याबाबत संदर्भ क्र. ४ येथील दि. १८.०५.२०१८ रोजीच्या शासन निर्णय व संदर्भ क्र. ५ येथील दि.०९.०६.२०१८ रोजीच्या शासन शुद्धिपत्रकान्वये सुधारीत धोरण ठरविण्यात आलेले आहे.

उपरोक्त तरतूदीस अनुसरून नामांकित योजनेंतर्गत चालू शैक्षणिक वर्ष सन २०१९-२० करिता अनुसूचित जमातीचे विद्यार्थी प्रवेशित करण्याच्या अनुषंगाने योजनेकरिता विकसित करण्यात आलेल्या ऑनलाईन प्रणालीमार्फत (<https://namankit.mahaonline.gov.in>) प्राप्त नवीन शाळांचे अर्ज तसेच सदर योजनेंतर्गत यापूर्वी निवड करण्यात आलेल्या जुन्या शाळांमार्फत प्राप्त संमतीपत्र यास अनुसरून संबंधित प्रकल्प अधिकारी व अपर आयुक्त, आदिवासी विकास यांनी शासनास प्रस्ताव सादर केले आहेत. सदर प्रस्तावाबाबत सचिव स्तरीय समितीमध्ये प्राप्त मान्यतेस अनुसरून नामांकित योजनेंतर्गत संस्था/शाळांची निवड करणे व अशा शाळांमध्ये अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना प्रवेशित करण्यास मंजूरी देण्याबाबत शासन पुढीलप्रमाणे निर्णय घेत आहे.

### शासन निर्णय :

सन २०१९-२० या शैक्षणिक वर्षाकरिता अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाच्या नामांकित शाळांमध्ये शिक्षण देणे या योजनेंतर्गत विहित निकष पूर्ण करित असलेल्या अपर आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक यांच्या कार्यक्षेत्रातील खालीलप्रमाणे नमूद केलेल्या संस्था/ शाळांची निवड करण्यास सदर शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात येत आहे. तसेच विहित अटी व शर्तीच्या अधिन राहून सदर शाळांमध्ये मंजूर करण्यात येत असलेल्या विद्यार्थी संख्येच्या मर्यादेत अनुसूचित जमातीचे विद्यार्थी प्रवेशित करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे.

२. सन २०१९-२० या वर्षाकरिता नाशिक विभागांतर्गत एकूण २७ शाळांनी नव्याने प्रस्ताव दाखल केले होते. त्यापैकी नामांकित योजनेंतर्गत शासन निर्णयातील अनिवार्य निकष पूर्ण करत नसलेल्या / भौतिक सोयी सुविधांचा अभाव असलेल्या २५ शाळांची निवड करण्यात आली नाही. तसेच योजनेंतर्गतचे निकष पूर्ण करत असलेल्या खालील २ शाळांची निवड करण्यात येत आहे. तसेच त्यासमोर दर्शविलेल्या विद्यार्थी संख्येस त्या शाळेत प्रवेशित करण्यास मान्यता देण्यात येत आहे.

अ.क्र.	संस्थेचे नाव	शाळेचे नाव	विद्यार्थी संख्या
१.	विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट, कोकमठाण, ता. कोपरगाव, जि. अहमदनगर	आत्मा मलिक इंटरनॅशनल स्कूल (C.B.S.E.) कोकमठाण, ता.कोपरगाव, जि.अहमदनगर.	२५०
२.	प्रवरा मेडीकल ट्रस्ट, लोणी, ता.राहता, जि.अहमदनगर.	पी.एम.टी.इंग्लिश मिडीयम स्कूल अॅन्ड ज्युनिअर कॉलेज, आयुर्वेद कॉलेज कॅम्पस, आखेगाव रोड, शेवगाव, ता.शेवगाव, जि.अहमदनगर.	२००
<b>एकूण</b>			<b>४५०</b>

३. नाशिक विभागातील योजनेंतर्गत यापूर्वी निवड करण्यात आलेल्या तसेच योजनेंतर्गत प्रचलित निकष पूर्ण करत असलेल्या खालील १८ जुन्या शाळांमध्ये सन २०१९-२० करिता नवीन विद्यार्थी प्रवेशित करण्याबाबत निर्णय घेण्यात येत आहे. सदर शाळांची यादी खालीलप्रमाणे :-

अ.क्र.	संस्थेचे नाव	शाळेचे नाव	विद्यार्थी संख्या
१	जगदंबा एज्युकेशन सोसायटी, येवला, जि.नाशिक.	एस.एन.डी. इंग्लिश मेडीयम स्कूल (C.B.S.E.), बाभुळगाव, ता.येवला, जि.नाशिक.	५०
२	आर.पी.गोडगे पाटील ग्रामीण बहुउद्देशिय शिक्षण प्रसारक संस्था, चिंचोली गुरव, ता.संगमनेर, जि.अहमदनगर.	आर.पी.गोडगे पाटील इंग्लिश मेडीयम स्कूल, वावी, ता.सिन्नर, जि.नाशिक.	५०
३	अमृता वैष्णवी एज्युकेशन अँड वेल्फेअर ट्रस्ट, कल्याण.	शताब्दी इंग्लिश मेडीयम स्कूल, आगासखिंड, ता.नाशिक, जि.नाशिक.	१५०
४	कै.तुळशीराम सखाराम हीरे शिक्षण संस्था, दाभाडी, ता.मालेगाव, जि.नाशिक.	जयहिंद इंग्लिश मेडीयम स्कूल, दाभाडी, ता.मालेगाव, जि.नाशिक.	२००
५	प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्था, प्रवरानगर, मु.पो.लोणी, ता.राहता, जि.अहमदनगर.	प्रवरा पब्लीक स्कूल, प्रवरानगर, ता.राहता, जि.अहमदनगर.	५०
६	प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्था, प्रवरानगर, मु.पो.लोणी, ता.राहता, जि.अहमदनगर.	प्रवरा गर्ल्स इंग्लिश मेडीयम स्कूल, मु.पो.लोणी, ता.राहता, जि.अहमदनगर.	१००
७	अभिनव शिक्षण संस्था, नवलेवाडी, ता.अकोले, जि.अहमदनगर.	श्री.मारुतीराव कोते अभिनव पब्लीक इंग्लिश मेडीयम स्कूल, अकोले, ता.अकोले, जि.अहमदनगर.	५०
८	आंतरभारती रूरल इंटरनॅशनल संस्था, वीरगाव, ता.अकोले, जि.अहमदनगर.	धर्मवीर आनंदराव दिघे इंग्लिश मेडीयम स्कूल, वीरगाव, ता.अकोले, जि.अहमदनगर.	१००
९	प्रसाद ग्रामीण शिक्षण संस्था, गणेगाव, पो.गुहा, ता.राहुरी, जि.अहमदनगर.	श्री.बाळासाहेब वाणी सेंट्रल स्कूल, गणेगाव, पो.गुहा, ता.राहुरी, जि.अहमदनगर.	१००
१०	श्री बबनराव पाचपुते विचारधारा ट्रस्ट, काष्टी, ता.श्रीगोंदा, जि.अहमदनगर.	परिक्रमा पब्लीक स्कूल, काष्टी, ता.श्रीगोंदा, जि.अहमदनगर.	१००

११	सत्यशोधक महात्मा फुले शिक्षण संस्था, मालपुर, ता. शिंदखेडा, जि. धुळे	सुरेशचंद्र बी. संघवी इंटरनॅशनल स्कूल, उत्राण, ता. एरंडोल, जि. जळगाव	१००
१२	महात्मा फुले सामाजिक व शैक्षणिक विकास मंडळ, चाळीसगांव, जि. जळगाव	हॅरिसन पब्लिक स्कूल, चाळीसगाव, जि. जळगाव	५०
१३	ज्ञानदा शैक्षणिक सामाजिक संस्था वडेल, ता. मालेगाव, जि. नाशिक	स्वामी विवेकानंद स्कूल फॉर एक्सलंस अंजग, ता. मालेगाव, जि. नाशिक	१५०
१४	प्रकशचंद्र जैन बहुउद्देशिय संस्था, जामनेर, ता. जामनेर, जि. जळगाव	जैन इंटरनॅशनल स्कूल, पळसखेडा, ता. जामनेर, जि. जळगाव	२००
१५	हस्ती पब्लिक स्कूल, दोंडाईचा, ता. शिंदखेडा, जि. धुळे	हस्ती पब्लिक स्कूल, दोंडाईचा, ता. शिंदखेडा, जि. धुळे	१००
१६	धन्वंतरी मेडीकल अँड एज्युकेशन फाऊंडेशन, अहमदनगर	आयझॅक पब्लिक स्कूल, भाळवणी, ता. पारनेर, जि. अहमदनगर	१००
१७	अरुणोदय बहुउद्देशिय ग्रामीण विकास संस्था, श्रध्दा कल्पना पॅलेस, गणेशवाडी स्टेशन रोड, अहमदनगर	केदारेश्वर इंग्लिश मिडीयम स्कूल नजीक बाभूळगाव, ता. शेवगाव, जि. अहमदनगर	५०
१८	कै. मातोश्री भागीरथ सिताराम निघुते मेमोरीअल फाऊंडेशन, संगमनेर, जि. अहमदनगर	लोटस इंग्लिश मिडीयम स्कूल, वडगावपान, ता. संगमनेर, जि. अहमदनगर	५० (फक्त समायोजनाने प्रवेश देण्यासाठी)
<b>एकूण</b>			<b>१७५०</b>

४. नाशिक विभागातील योजनेतर्गत यापूर्वी निवड करण्यात आलेल्या खालील २९ जुन्या शाळांमध्ये नवीन विद्यार्थी प्रवेशित न करता यापूर्वी प्रवेशित असलेले विद्यार्थी सन २०१९-२० करिता कायम ठेवण्याबाबतचा निर्णय घेण्यात येत आहे. सदर शाळांची यादी खालीलप्रमाणे :-

अ.क्र.	संस्थेचे नाव	शाळेचे नाव
१	नाशिक ग्रामीण शिक्षण प्रसारक मंडळ, नाशिक, जि.नाशिक.	ब्रम्हाव्हॅली पब्लिक स्कूल व ज्युनियर कॉलेज, अंजनेरी, ता.त्रंबकेश्वर, जि.नाशिक.
२	जगदंबा एज्युकेशन सोसायटी, येवला, ता.येवला, जि.नाशिक.	एस.एन.डी. इंग्लिश मेडीयम स्कूल (S.S.C.) बाभूळगाव, ता.येवला, जि.नाशिक.

३	सेंट्रल हिंदू मिलीटरी एज्युकेशन सोसायटी, नाशिक.	भोसला मिलीटरी बॉयज स्कूल, नाशिक.
४	सेंट्रल हिंदू मिलीटरी एज्युकेशन सोसायटी, नाशिक.	भोसला मिलीटरी गर्ल्स स्कूल, नाशिक.
५	विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट, कोकमठाण, ता.कोपरगाव, जि.अहमदनगर.	आत्मा मलिक इंग्लिश मिडीयम गुरुकुल, पुरणगाव, ता.येवला, जि.नाशिक.
६	कसमादे परिसर विकास मंडळ, विठेवाडी, ता.देवळा, जि.नाशिक.	डॉ.डी.एस.आहेर पब्लीक स्कूल, विठेवाडी, ता.देवळा, जि.नाशिक.
७	सुवार्ता अलायन्स मिनीस्ट्रीज ट्रस्ट, नंदुरबार, जि.नंदुरबार.	एस.ए.मिशन इंग्लिश मिडीयम स्कूल, शहादा, जि.नंदुरबार.
८	सुवार्ता अलायन्स मिनीस्ट्रीज ट्रस्ट, नंदुरबार, जि.नंदुरबार.	एस.ए.मिशन इंग्लिश मिडीयम स्कूल, तळोदा रोड, जि.नंदुरबार.
९	आदिवासी देवमोगरा एज्युकेशन सोसायटी नटावद, ता.जि.नंदुरबार.	के.डी.गावित निवासी इंग्रजी माध्यमाची शाळा, पथराई, शिवार, नंदुरबार, ता.जि.नंदुरबार.
१०	प्रोग्रेसिव्ह रुरल इस्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी, शिरपूर, जि.धुळे.	सदाशिवशेट आर बाविसकर इंटरनॅशनल स्कूल, दहिवद, ता. शिरपूर, जि.धुळे.
११	स्वर्गीय दगडाबाई चंपालाल बियाणी शैक्षणिक विकास मंडळ, भुसावळ, जि.जळगाव.	बियाणी पब्लीक स्कूल, जामनेर रोड भुसावळ, ता. भुसावळ, जि.जळगाव.
१२	विवेकानंद प्रतिष्ठाण जळगाव, ता.जि.जळगाव.	विवेकानंद प्रतिष्ठाण इंग्लिश मिडीयम स्कूल, संभाजीनगर, जळगाव, ता.जि.जळगाव.
१३	एन.एफ.ई.मिशन इंडिया, मिशन हाऊस, चोपडा, जि.जळगाव.	मिमोंसा इंग्लिश मिडीयम स्कूल, चोपडा, जि.जळगाव.
१४	फाऊंडेशन फॉर रुरल इंटिग्रेशन एज्युकेशन अँड डेव्ह.सर्व्हीसेस, मुंबई.	रामराव आदिक पब्लीक स्कूल, निपाणी वडगाव, ता.श्रीरामपूर, जि.अहमदनगर.
१५	दी पूर्णा जिझस स्कूल, सोसायटी, ता.श्रीरामपूर, जि.अहमदनगर.	सेंट झेवियर्स पब्लीक स्कूल, श्रीरामपूर, जि.अहमदनगर.
१६	विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट, कोकमठाण, ता.कोपरगाव, जि.अहमदनगर.	ओम गुरुदेव इंग्लिश मिडीयम स्कूल, कोकमठाण, ता.कोपरगाव, जि.अहमदनगर.
१७	त्रिमुर्ती पावन प्रतिष्ठाण, नेवासा, ता.नेवासा, जि.अहमदनगर.	त्रिमुर्ती पब्लीक स्कूल, नेवासा, ता.नेवासा, जि.अहमदनगर.
१८	सुलोचना बेल्हेकर सामाजिक व शैक्षणिक संस्था, भानसहिवरे, ता.नेवासा, जि.अहमदनगर.	ज्ञानेश्वर इंटरनॅशनल स्कूल (C.B.S.E), भानसहिवरे, ता.नेवासा, जि.अहमदनगर.

१९	सुलोचना बेल्हेकर सामाजिक व शैक्षणिक संस्था, भानसहिवरे, ता.नेवासा, जि.अहमदनगर.	ज्ञानेश्वर प्राथमरी स्कूल (S.S.C.), भानसहिवरे, ता.नेवासा, जि.अहमदनगर.
२०	त्रिमुर्ती पावन प्रतिष्ठाण, नेवासा, ता.नेवासा, जि.अहमदनगर.	त्रिमुर्ती पब्लीक स्कूल, शेवगाव, ता.शेवगाव, जि.अहमदनगर.
२१	अमृतवाहिनी शेती व विकास संस्था,संगमनेर, ता. संगमनेर, जि.अहमदनगर.	अमृतवाहिनी मॉडेल स्कूल ,संगमनेर, ता. संगमनेर, जि.अहमदनगर.
२२	अमर संस्था चोपडा, जि. जळगाव	लिटल हार्ट इंग्लिश मिडियम स्कूल, बेले, ता. चोपडा, जि. जळगाव
२३	सरस्वती विद्या प्रसारक मंडळ सतखेडा, ता. एरंडोल, जि. जळगाव	आयडीयल इंग्लिश मिडीयम स्कूल, जळगाव, जि. जळगाव
२४	गॉड स्मिथ चॅरीटेबल ट्रस्ट किनगांव, ता. यावल, जि. जळगाव	इंग्लिश मिडीयम निवासी पब्लीक स्कूल, किनगांव डोणगांव रोड, ता. यावल, जि. जळगाव
२५	ओंकारेश्वर बहुउद्देशिय संस्था, विटनेर, ता. चोपडा, जि. जळगाव	लिटील व्हॅली प्री-प्राथमरी व बालविश्व प्राथमरी स्कूल, कासोदा, ता. एरंडोल, जि. जळगाव
२६	विद्यासहयोग बहुउद्देशिय संस्था, तळोदा, जि. नंदुरबार	विद्या गौरव प्रा. इंग्लिश मिडीयम स्कूल,अमलाड, ता. तळोदा, जि. नंदुरबार
२७	त्रिमुर्ती पावन प्रतिष्ठान, नेवासा, ता. नेवासा, जि. अहमदनगर	त्रिमुर्ती पब्लिक स्कूल, ढोर जळगाव, ता. शेवगाव, जि. अहमदनगर
२८	स्व. भाऊ दाजी पाटील देशमुख ग्रामीण विकास प्रतिष्ठान, कोतुळ, ता. अकोले, जि. अहमदनगर	कोतुळ पब्लिक स्कूल, कोतुळ, ता. अकोले, जि. अहमदनगर
२९	शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ, राहुरी, ता. राहुरी, जि. अहमदनगर	शिवाजी विद्यानिकेतन, राहुरी, जि. अहमदनगर

५. नाशिक विभागातील योजनेतर्गत यापूर्वी निवड करण्यात आलेल्या तथापि, योजनेतर्गत शाळा निवडीचे प्रचलित निकष पूर्ण न करणे, भौतिक सोयी सुविधांचा अभाव, कमी गुणांकन असलेल्या शाळांची योजनेतर्गतची मान्यता रद्द करण्याचा निर्णय घेण्यात येत आहे. सदर शाळांची यादी खालीलप्रमाणे :-

अ.क्र.	संस्थेचे नाव	शाळेचे नाव	पूर्वी दिलेल्या विद्यार्थ्यांची संख्या
१	कै.क.यु.हिरे शिक्षण प्रसारक मंडळ दाभाडी, ता.मालेगाव, जि.नाशिक.	आदर्श इंग्लिश मिडीयम स्कूल, काकडगाव नामपूर, मालेगाव रोड, ता.सटाणा, जि.नाशिक.	५०

२	सरदार पटेल शिक्षण प्रसारक मंडळ, ता.जि.नंदुरबार.	कै.एल.एम.पटेल इंग्लिश मिडीयम स्कूल, पातोंडा, ता.जि.नंदुरबार.	१४९
३	श्री.ह.भ.प. शंकरबुवा चौधरी शैक्षणिक संस्था, चिमठाणे, ता.शिंदखेडा, जि.धुळे.	सुरुची प्रायमरी इंग्लिश मिडीयम स्कूल, चिमठाणे, ता.शिंदखेडा, जि.धुळे.	१८०
४	श्री.स्वामी स्वयंसेवाभावी संस्था, गणेशपुर, ता.साक्री, जि.धुळे.	सरस्वती इंग्लिश मिडीयम स्कूल, गणेशपुर, ता.साक्री, जि.धुळे.	५०
५	संस्कार प्रतिष्ठाण राळेगणसिद्धी, ता.पारनेर, जि.अहमदनगर.	कै.दादाभाऊ भागुजी मापारी इंग्लिश मिडीयम स्कूल, राळेगणसिद्धी, ता.पारनेर, जि.अहमदनगर.	५०
६	हिंदुस्थानी स्पोर्ट्स अँड ज्युडो कराटे असोसिएशन, पिंपळनेर, ता. साक्री, जि. धुळे	राजे छत्रपती मार्शल आर्ट इंग्लिश मिडियम पब्लिक स्कूल, पिंपळनेर, ता. साक्री, जि. धुळे	१३०
<b>एकूण</b>			<b>६०९</b>

मान्यता रद्द केलेल्या ६ जुन्या शाळांमधील ६०९ विद्यार्थी इतर शाळांमध्ये या वर्षी निवडलेल्या मंजूर विद्यार्थी संख्येच्या मर्यादेत समायोजित करण्यास मान्यता देण्यात येत आहे. रद्द झालेल्या शाळांतील विद्यार्थ्यांना इतर शाळांमध्ये समायोजनाने प्रवेशित करण्याची कार्यवाही अपर आयुक्त, नाशिक यांनी करावी.

**६. नामांकित शाळेत प्रवेश देताना खालील अटी व शर्तीचे पालन करण्यात यावे :-**

- I. संबंधित संस्था/शाळा मार्फत शासनाला सादर केलेल्या प्रस्तावात नमूद केल्याप्रमाणे सर्व सोयी सुविधा देण्यास तयार आहेत, याची संबंधित प्रकल्प अधिकारी यांनी खातरजमा करावी व संस्थेसोबत तसा करारनामा करण्यात यावा.
- II. संस्था/शाळेमार्फत आदिवासी विद्यार्थ्यांसाठी वेगळी तुकडी/वर्ग सुरु करणे अपेक्षित नाही, शाळेमध्ये सुरु असलेल्या नियमित तुकडी/वर्गामध्येच इतर विद्यार्थ्यांसमवेत योजनेंतर्गत प्रवेशित अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना शिक्षण देणे बंधनकारक राहिल. आदिवासी विद्यार्थ्यांसाठी वेगळी तुकडी/वर्ग सुरु केल्याचे आढळल्यास सदर संस्थेवर गुन्हा नोंदविण्याची कारवाई करण्यात येईल व शाळेची मान्यता तात्काळ रद्द करण्यात येईल.
- III. संस्थांनी मुलींच्या वसतीगृहात महिला अधिका व केअरटेकर यांची नियुक्ती करणे बंधनकारक आहे. याची पूर्तता न आढळल्यास शाळेची मान्यता रद्द करण्यात येईल.
- IV. सदर योजनेंतर्गत शासनाने मान्यता दिलेल्या शाळांमध्येच आणि संबंधित शाळेकरिता मंजूर केलेल्या विद्यार्थी संख्येच्या मर्यादेतच अनुसूचित जमातीचे विद्यार्थी प्रवेशित करण्याबाबत अपर आयुक्त, आदिवासी विकास व प्रकल्प अधिकारी यांनी दक्षता घ्यावी.
- V. योजनेच्या मूळ तरतूदीनुसार कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रु. १ लाख एवढ्या कमाल मर्यादेत असणाऱ्या पाल्यांनाच सदर योजनेचा लाभ देण्यात यावा.

- VI. प्रकल्प अधिकारी यांनी विद्यार्थी प्रवेशित करताना जवळच्या शाळेमध्ये तसेच संबंधित प्रकल्पातील निवड करण्यात आलेल्या शाळांना प्राधान्य देऊन विद्यार्थी प्रवेशाची प्रक्रिया तात्काळ पूर्ण करावी.
- VII. एखाद्या प्रकल्प कार्यक्षेत्रातील निवड करण्यात आलेल्या शाळा व त्यामध्ये मंजूर विद्यार्थी संख्या यापेक्षा योजनेतर्गत प्रवेशाकरिता प्राप्त अर्जांची संख्या जास्त असल्यास प्रकल्प अधिकारी यांनी विद्यार्थ्यांची निवड झों पध्दतीने करून निवड यादी जाहीर करावी. तसेच निवड न झालेल्या विद्यार्थ्यांची यादी प्रसिध्द करावी. प्रकल्पामधील निवड करण्यात आलेल्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात यावा
- VIII. सदर योजनेतर्गत निवड करण्यात आलेल्या नामांकित शाळांच्या संस्थाचालक/मुख्याध्यापका यांच्या समवेत अपर आयुक्त यांनी शैक्षणिक वर्षाच्या प्रथम व द्वितीय सत्रामध्ये बैठक घेऊन प्रवेशित विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती व त्यांना पुरविण्यात येणाऱ्या सुविधांबाबत आढावा घ्यावा.
- IX. नामांकित योजनेतर्गत शाळेची निवड झाल्यानंतर पहिल्या सत्रात दोन वेळा, तसेच द्वितीय सत्रात दोन वेळा संबंधित प्रकल्प अधिकारी यांनी अचानक नामांकित शाळांना व्यक्तीशः भेट देऊन सदर शाळेमध्ये सौदारुपूर्ण वातावरण, विद्यार्थ्यांवर अत्याचार, त्यांना देण्यात येणाऱ्या सुविधा, औषधोपचार, शैक्षणिक दर्जा, पोषण ईत्यादी सर्व बाबींबाबतचा अहवाल अपर आयुक्त, आदिवासी विकास; आयुक्त, आदिवासी विकास यांच्यामार्फत शासनास सादर करावा.
- X. आदिवासी विकास विभाग, शासन निर्णय क्र.शाआशा-२००८/प्र.क्र.८१/का.१३, दि.२८.०८.२००९ आणि आदिवासी विकास विभाग, शासन निर्णय, क्र नानिशा-२०१८/प्र.क्र.२१/का-१२, दि.१८.०५.२०१८ मधील विहित तरतूदींचे काटेकोरपणे पालन करावे. सदर तरतूदींचे पालन न करणाऱ्या शाळांची मान्यता रद्द करण्यात येईल.
- XI. नवीन विद्यार्थ्यांना इयत्ता १ ली व इयत्ता २ री या ईयत्तेमध्येच प्रवेश देण्याबाबत कार्यवाही करण्यात यावी.
- XII. सदर शासन निर्णयानुसार नामांकित योजनेतर्गत मान्यता रद्द करण्यात आलेल्या शाळांमधील विद्यार्थी तसेच शासकीय इंग्रजी माध्यमाच्या श्रेणीवाढ नसलेल्या शाळांमधील विद्यार्थ्यांना इतरत्र समायोजित करण्यात यावे. असे समायोजन करताना विभागाच्या एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल शाळा तसेच इंग्रजी माध्यमाच्या शासकीय आश्रमशाळांमध्ये रिक्त असलेल्या जागांवर प्रथम प्राधान्याने प्रवेश देण्याबाबत कार्यवाही करावी. तदनंतर सदर शासन निर्णयान्वये मान्यता दिलेल्या इतर नामांकित शाळांमध्ये मंजूर विद्यार्थी संख्येच्या मर्यादेत अशा विद्यार्थ्यांचे समायोजन करण्यात यावे. तसेच सदर शासन निर्णयान्वये मंजूर नामांकित शाळांमध्ये मंजूर विद्यार्थी संख्येच्या मर्यादेत समायोजन करणे शक्य नसल्यास याव्यतिरिक्त समायोजनाच्या प्रस्तावास शासनाची मान्यता घेण्यात यावी.
- XIII. नामांकित योजनेतर्गत मंजूर करण्यात आलेल्या नामांकित शाळेमध्ये विद्यार्थी प्रवेशित करताना ज्या इयत्तेत विद्यार्थी प्रवेशित करावयाचे आहेत, अशा इयत्तेत संबंधित शाळेमध्ये नामांकित योजनेव्यतिरिक्त प्रवेशित इतर विद्यार्थी (Non-namankit students) संख्येच्या समप्रमाणाच्या कमाल मर्यादेत राहतील याची दक्षता घेण्यात यावी. (नामांकित योजनेतर्गत प्रवेशित विद्यार्थी कमाल ५० टक्के : योजनेव्यतिरिक्त प्रवेशित इतर विद्यार्थी किमान ५० टक्के)



७. ज्या नामांकित संस्थेत अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांस प्रवेश देण्यात येणार आहे, त्या संस्थेबरोबर संबंधित प्रकल्प अधिका-यांनी करारनामा करावा. सदर करारामध्ये नामांकित योजनेंतर्गत अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आलेल्या वर्गापासून इयत्ता १२ वी पर्यंत त्यांचे शिक्षण, आरोग्य, सुरक्षा, निवास, आहार व अन्य विहित सोयी सुविधा पुरविण्याबाबत व स्वतंत्र वर्ग न करण्याबाबत बाबींचा समावेश करण्यात यावा. तसेच नामांकित योजनेंतर्गत निवड करण्यात आलेल्या सर्व नामांकित शाळांचे प्रत्येक वर्षी नवीन शैक्षणिक वर्ष सुरु होण्यापूर्वी योजनेकरिता विकसित करण्यात आलेल्या ऑनलाईन प्रणालीवर गुणांकन करण्यात येईल व आवश्यक विहित शैक्षणिक व निवासी सोयी सुविधा यामध्ये निवड करण्यात आलेल्या नामांकित शाळांमध्ये त्रुटी आढळून आल्यास किंवा विहित गुणांकनानुसार शाळा अपात्र ठरल्यास संबंधित शाळेची नामांकित योजनेंतर्गतची मान्यता रद्द करून प्रवेशित करण्यात आलेले अनुसूचित जमातीचे विद्यार्थी इतरत्र समायोजित करण्यात येतील, याचा देखील करारनाम्यात समावेश असावा.

नामांकित योजनेंतर्गत निवड करण्यात आलेल्या शाळांमार्फत बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार, अधिनियम, २००९ व त्याअंतर्गत केलेले व केले जाणारे सर्व नियमांची / तरतूदींची तसेच इयत्ता १ ली मध्ये शाळा प्रवेशासाठी बालकाच्या किमान वयाबाबत शिक्षण विभागाने निश्चित केलेल्या तरतूदीचे पालन करणे आवश्यक आहे.

८. नामांकित इंग्रजी शाळेत अनुसूचित जमातीचे विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर प्रत्यक्षात प्रवेशित विद्यार्थी संख्येच्या प्रमाणात ऑनलाईन प्रणालीवर तयार होणाऱ्या देयकानुसार आयुक्त, आदिवासी विकास यांनी संबंधित शाळेस थेट ऑनलाईन प्रणालीमार्फत दोन टप्प्यात निधी वितरीत करावा. संबंधित शाळांना ऑनलाईन प्रणालीवर प्राप्त अंतीम गुणांकनानुसार निश्चित होणाऱ्या देय रकमेनुसार एकूण रकमेच्या ५० टक्के रक्कम प्रथम सत्राच्या सुरुवातीस माहे जुलैमध्ये वितरीत करण्यात यावी व उर्वरित ५० टक्के रक्कम दुसऱ्या सत्राच्या सुरुवातीला विद्यार्थ्यांच्या उपस्थितीबाबत खातरजमा करून माहे डिसेंबरमध्ये वितरीत करण्यात यावे.

९. सदर योजनेची अंमलबजावणी संबंधित प्रकल्प अधिकारी करतील तसेच अपर आयुक्त, आदिवासी विकास योजनेचे "पर्यवेक्षकीय अधिकारी" म्हणून व आयुक्त, आदिवासी विकास नाशिक हे "नियंत्रक अधिकारी" म्हणून जबाबदारी पार पाडतील.

१०. सदर योजनेसाठी होणारा खर्च खालील लेखाशिर्षाखाली करण्यात यावा.

" मागणी क्र. टी- ५

२२२५- अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व इतर मागास वर्ग यांचे कल्याण-

पंचवार्षिक योजनेंतर्गत योजना-जनजाती क्षेत्र उपयोजना-

०२- अनुसूचित जमातीचे कल्याण

७९६, जनजाती क्षेत्र उपयोजना- राज्य योजनांतर्गत योजना

(०२) जनजाती क्षेत्राबाहेरील उपयोजना

(०२) (२९)- अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाच्या नामांकित शाळांमध्ये शिक्षण देणे.

(२२२५ सी-९९९) ३१ " सहायक अनुदाने (वेतनेतर) "

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१९०७३११८१०२३२२२४ असा आहे. हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

( सु. ना. शिंदे)

उप सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत,

- १) मा. राज्यपाल यांचे सचिव, राजभवन, मुंबई.
- २) मा. मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव, मंत्रालय, मुंबई.
- ३) मा. मंत्री, (आदिवासी विकास) यांचे खाजगी सचिव
- ४) मा. राज्यमंत्री (आदिवासी विकास) यांचे खाजगी सचिव.
- ५) अपर मुख्य सचिव, वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई.
- ६) प्रधान सचिव, शालेय शिक्षण विभाग, मंत्रालय, मुंबई
- ७) महालेखापाल-१/२ (लेखा व अनुज्ञेयता)/ (लेखापरिक्षा), मुंबई /नागपूर
- ८) आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक.
- ९) अपर आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक/नागपूर/अमरावती/ठाणे.
- १०) सर्व प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प.
- ११) महालेखापाल-१/२ (लेखा व अनुज्ञेयता)/ (लेखापरिक्षा), मुंबई /नागपूर
- १२) सर्व जिल्हा कोषागार अधिकारी.
- १३) सर्व संबंधित संस्था/शाळा. (संबंधित प्रकल्प अधिकारी यांच्यामार्फत)
- १४) निवड नस्ती का-१२.